



Ref: STEX/SECT/2025
August 09, 2025

BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001 BSE Scrip Code: 500480	National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5 th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra – Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 NSE Symbol: CUMMINSIND
--	--

Sub: Newspaper Publication - Unaudited standalone and consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2025

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 and 33 read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (SEBI LODR), the Company has published an advertisement for the unaudited standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2025 in the English Newspaper Business Standard (All Editions) and Marathi Newspaper Loksatta (Pune edition) on August 09, 2025. The copies of said publications are enclosed for your reference.

Kindly take this intimation on your record.

Thanking you,

Yours faithfully,
For Cummins India Limited

Vinaya A. Joshi
Company Secretary & Compliance Officer
Membership No.: A25096
Encl.: As above.
(This letter is digitally signed)

Cummins India Limited
Registered Office
Cummins India Office Campus
Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi
Pune 411 045 Maharashtra, India
Phone +91 20 67067000 Fax +91 20 67067015
cumminsindia.com
cil.investors@cummins.com

CIN : L29112PN1962PLC012276

APPOINTMENTS

Marathwada Mitra Mandal's COLLEGE OF PHARMACY
S.No.4/17, Sector No.34, PCNTDA, Off. Kalemwadi Phata - Pimpri Road
Thergaon (Kalemwadi), Pune - 411 033.
Email - nmmcoppharm@yahoo.co.in | Web Site : www.nmmcop.edu.in
Approved by Pharmacy Council of India, New Delhi, DTE and Government of Maharashtra, Affiliated to Savitribai Phule Pune University, Accredited by NAAC with A+ Grade.

Faculty Recruitment Adhoc basis (A.Y. 2025-26) For Pharm. D. Course

Applications are invited from eligible candidates for the following posts purely on Full Time Adhoc (Temporary and fixed tenure) basis for the A.Y. 2025-26.

Post	Subject	No. of Post	Reservation
Assistant Professor	Pharmaceutics	01	Open to All
Assistant Professor	Pharmaceutical Chemistry	01	Open to All
Assistant Professor	Pharmacy Practice	01	Open to All
Assistant Professor	Pharmacognosy	01	Open to All

The eligibility, qualifications, experience, pay scale and service conditions will be as per the norms stipulated by the Pharmacy Council of India, New Delhi /UGC/ Savitribai Phule Pune University/ Govt. of Maharashtra.

The interested candidates may apply with their resume along with passport size photograph and self attested copies of qualifications and work experience certificates within 10 days from the date of this advertisement.

Secretary
Marathwada Mitra Mandal, Pune

Date: 9th August 2025

**GOVERNMENT OF TAMIL NADU
FINANCE DEPARTMENT,
CHENNAI-9**

Dated : August 08, 2025

PRESS COMMUNIQUE

It is notified for general information that the outstanding balance of 8.24% Tamil Nadu SDL, 2025 issued in terms of the Government of Tamil Nadu, Finance Department, Notification No.295(L)/W&M-1/2015, dated September 04, 2015 will be repaid at par on September 09, 2025 with interest due up to and including September 08, 2025. In the event of a holiday being declared on the aforesaid date by any State Government under the Negotiable Instruments Act, 1881, the loan will be repaid by the paying offices in that State on the previous working day. No interest will accrue on the loan from and after September 09, 2025.

2. As per sub-regulation 24(2) and 24(3) of Government Securities Regulations, 2007 payment of maturity proceeds to the registered holder of Government Security held in the form of Subsidiary General Ledger or Constituent Subsidiary General Ledger account or Stock Certificate shall be made by a pay order incorporating the relevant particulars of his bank account or by credit to the account of the holder in any bank having facility of receipt of funds through electronic means. For the purpose of making payment in respect of the securities, the original subscriber or the subsequent holders of such a Government Securities, as the case may be, shall submit to the Bank or Treasury and Sub-Treasury or branch of State Bank of India, where they are encased / registered for payment of interest, as the case may be, the relevant particulars of their bank account.

3. However, in the absence of relevant particulars of bank account/mandate for receipt of funds through electronic means, to facilitate repayment on the due date, holders of 8.24% Tamil Nadu SDL, 2025 should tender their securities at the Public Debt Office, 20 days in advance. The securities should be tendered for repayment, duly discharged on the reverse thereof as under-
"Received the Principal due on the Certificate".

4. It should be particularly noted that at places where the treasury work is done by a branch of the State Bank of India, the securities, if they are in the form of Stock Certificates, should be tendered at the branch of the bank concerned and not at the Treasury or Sub-Treasury.

5. Holders who wish to receive payment at places other than those where the securities have been encased for payment should send them duly discharged to the Public Debt Office concerned by Registered and Insured Post. The Public Debt Office will make payment by issuing a draft payable at any Treasury/Sub-Treasury or branch of State Bank of India conducting Government Treasury work in the State of Tamil Nadu.

T. Udhayachandran
Principal Secretary to Government,
Finance Department, Chennai-9.

DIPR/ 910 /DISPLAY/2025

Sai Life Sciences Limited
CIN: L24110TG1999PLC030970
Plot No. DS-7, IIP Knowledge Park, Turkapally (V), Sharnepet Mandal, Medchal-Malkajgiri (Dist), Hyderabad-500078, Telangana, India.
T: +91 40 6815 6000 | E: cssecretarial@sailife.com | W: www.sailife.com

**STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025**

The Board of Directors of the Company at their meeting held on August 07, 2025, approved the Unaudited Financial Results of the Company, for the quarter ended June 30, 2025.

The results, along with the Limited Review Report, have been posted on the Company's website at www.sailife.com and can be accessed by scanning the QR code.

By the order of the Board
For Sai Life Sciences Limited

Sd/-
Krishna Kanumuri
Managing Director & CEO
DIN: 00064614

Date: August 08, 2025
Place: Hyderabad

For more information, please scan:

ZEE ENTERTAINMENT ENTERPRISES LIMITED
Regd. Office: 18th floor, A Wing, Marathon Futurex
N.M. Joshi Marg, Lower Phase, Mumbai 400 013
Tel: 91 22 7106 1234 Fax: 91 22 2300 2107
CIN: L82132MH1962PLC028767
Website: www.zee.com

INFORMATION REGARDING 43RD ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Annual General Meeting:
Shareholders may note that the 43rd Annual General Meeting ('AGM') of the Equity Shareholders of Zee Entertainment Enterprises Limited ('the Company') will be held on Monday, September 15, 2025, at 04:00 p.m. (IST) through VC/OAVM, to transact the businesses as set out in the Notice of the AGM of the Company, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('Act'), read with the Rules made thereunder and General Circular No. 09/2024 dated September 19, 2024, other Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') from time to time, and Circular No. SEBI/HO/CFD/CFO-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by SEBI ('the Circulars'), companies are allowed to hold AGM through video conference/other audio visual means ('VC/OAVM') up to September 30, 2025, without the physical presence of members. Accordingly, in compliance with the provisions of the Act, Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), MCA Circulars and SEBI Circulars, 43rd AGM will be held through VC/OAVM only. The registered office of the Company shall be deemed to be the venue for the AGM.

In compliance with the aforesaid circulars, the Annual Report for the financial year 2024-25 (containing the Notice of AGM) will be sent only in electronic mode to those shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participants. Further, a letter providing a weblink and QR code of accessing the Notice of the AGM and Integrated Annual Report for the financial year 2024-25 will be sent to those shareholders who have not registered their email address.

The said Annual Report will also be made available on the website of the Company at www.zee.com, NSDL at www.evoting.nsdl.com, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM.

Registering/updating email addresses:

a. For Shares Held in Physical Form:
As per SEBI Master Circular No. SEBI/HO/MIRSD/PoD-1/P/CIR/2024/37 dated 7th May 2024 read with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/PoD-1/P/CIR/2024/81 dated 10th June 2024, it is mandatory for all the shareholders holding shares in physical form to furnish PAN, Contact details (Postal address with PIN and Mobile number), bank account details, and specimen signature for their corresponding folio number.

The Shareholders may register/update the said details in the prescribed form ISR-1 and other relevant forms with MUFG Intime India Private Limited (formerly Link Intime India Private Limited), Registrar and Share Transfer Agent of the Company.

b. For Shares held in electronic form:
Shareholders may update the details in demat account as per the process advised by Depository Participant.

Voting Information:
Remote e-Voting facility ("remote e-voting") is provided to the shareholders to cast their votes on resolutions which are set out in the Notice of the AGM. Shareholders have the option to either cast their vote using the remote e-voting facility prior to the AGM or e-Voting during the AGM. Detailed instructions for remote e-Voting/e-Voting during the AGM will be provided in the Notice of the AGM to the shareholders of the Company.

Payment of Dividend & Record Date:
Shareholders may note that the Board of Directors of the Company at their meeting held on Friday, May 8, 2025 have approved and recommended dividend payment of Rs. 2,43 (Rupees Two and Paise Forty-Three only) ("final dividend") per equity share of face value of Rs. 1 (Rupee one) each for the financial year ended 31st March 2025, subject to the approval of shareholders at the AGM. The final dividend, if approved, by the shareholders will be paid to those shareholders whose names appear in the Register of Members or Register of Beneficial Owners, as the case may be, as on the Record Date i.e. Friday, August 29, 2025.

The final dividend will be paid electronically to those shareholders who have updated their bank account details and for shareholders who have not updated their bank account details, dividend warrants/demand drafts will be sent to their registered addresses in due course.

As per the Income Tax Act, 1961 ("IT Act"), as amended by the Finance Act, 2020, dividends paid or distributed by the Company after 1st April 2020, shall be taxable in the hands of the shareholders and the Company shall be required to deduct tax at source (TDS) at the prescribed rates from the dividend. The TDS rate would vary depending on the residential status of the shareholders and the documents submitted by them and accepted by the Company. Shareholders are requested to submit the requisite documents in accordance with the applicable provisions of the IT Act.

The above information is being issued for the information and benefit of all the shareholders of the Company.

For Zee Entertainment Enterprises Limited
Sd/-
Ashish Agarwal
Company Secretary
FC5669

Place: Mumbai
Date: August 8, 2025

Suraksha Clinic & Diagnostics
SURAKSHA DIAGNOSTIC LIMITED
(CIN : L85110WB2005PLC102265)
Regd. Off: Plot No. 12/1, Premises No. 02-0327, DG Block,
Action Area 1D, New Town, Kolkata - 700156, West Bengal, India
E-mail : investors@surakshanet.com | Website : www.surakshanet.com | Phone No : (033) 6605 9750

STATEMENT OF UNAUDITED (STANDALONE AND CONSOLIDATED) FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND THREE MONTHS ENDED 30 JUNE 2025

The Board of Directors of the Company, at their meeting held on Friday, 08 August 2025 has approved the unaudited (standalone and consolidated) financial results for the quarter and three months ended 30 June 2025.

The financial results along with the limited review report issued by the Statutory Auditors of the Company is available at www.surakshanet.com and can also be accessed by scanning the QR code below:

By order of the Board of Directors
For Suraksha Diagnostic Limited
Sd/-
Dr. Somnath Chatterjee
Chairman and Joint Managing Director
DIN: 00137075

Place : Kolkata
Date : 09 August 2025

Cummins India Limited
Regd. Office : Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi,
Pune 411 045, Maharashtra, India (CIN: L29112PN1962PLC012276)
Tel.: (020) 67067000 Fax: (020) 67067015 | Website: www.cumminsindia.com
Email : ci.investors@cummins.com

The Board of Directors of the Company, at their meeting held on August 7, 2025, approved the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter ended June 30, 2025.

Pursuant to Regulation 33 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the financial results along with Limited Review Report are available on the website of the Company at <https://www.cummins.com/sites/default/files/india/Legal/signedcombinedoutcomeseintimationaug072025.pdf> and the Stock Exchanges i.e., <https://www.nseindia.com/> and <https://www.bseindia.com/>. Further, the financial results can be accessed by scanning the following QR code:

For Cummins India Limited
Shweta Arya
Managing Director
DIN: 08540723

Place: Pune
Date: August 8, 2025

ADITYA BIRLA GRASIM
Grasim Industries Limited
A FORCE FOR GROWTH

**EXTRACT OF THE UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS
FOR THE THREE MONTHS ENDED 30TH JUNE 2025**

(₹ in crore, except otherwise stated)

Particulars	Three Months Ended 30/06/2025 (Unaudited)	Three Months Ended 30/06/2024 (Unaudited) (Restated) ¹	Year Ended 31/03/2025 (Audited)
Total Income from Operations	40,116.08	34,609.75	1,48,477.89
Net Profit Before Tax and Exceptional Item	3,871.96	2,778.65	11,063.91
Net Profit Before Tax and After Exceptional Item	3,833.58	2,690.57	10,825.06
Net Profit After Taxes and Non-Controlling Interest	1,416.66	1,075.03	3,705.68
Total Comprehensive Income for the period (comprising Net Profit for the period after Tax, Other Comprehensive Income after Tax and Non Controlling Interest)	1,560.43	4,486.47	3,810.92
Paid up Equity Share Capital (face value ₹ 2 per share)	136.11	132.80	136.11
Other Equity (excluding Revaluation Reserve)			97,373.12
Net worth			97,509.23
Earnings per share (of ₹ 2 each) (not annualised):			
a) Basic (₹)	20.91	16.24	55.57
b) Diluted (₹)	20.88	16.14	55.50
Debt : Equity Ratio (in times)	1.18	0.98	1.16
Debt Service Coverage Ratio (in times)	4.76	1.81	2.94
Interest Service Coverage Ratio (in times)	6.03	6.23	5.30

¹Restatement-related information is provided in Note 7 of the Consolidated Financial Results, which are published on Stock Exchanges.

Notes:

1. Key Standalone Financial Information:

(₹ in crore, except otherwise stated)

Particulars	Three Months Ended 30/06/2025 (Unaudited)	Three Months Ended 30/06/2024 (Unaudited)	Year Ended 31/03/2025 (Audited)
Total Income from Operations	9,223.13	6,893.67	31,563.23
Earnings Before Interest, Tax, Depreciation and Amortization (EBITDA)	528.29	418.23	2,856.58
Net Profit/(Loss) Before Tax and Exceptional Item	(156.34)	(70.22)	496.68
Net Profit/(Loss) After Tax and Exceptional Item	(118.18)	(52.12)	212.10

2. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results is available on the stock exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.grasim.com.

Place : Mumbai
Date : 8th August, 2025

For and on behalf of the Board of Directors
Himanshu Kapania
Managing Director
DIN: 03387441

Registered Office: P.O. Bidagram, Nagda - 456 331 (M.P.) | CIN: L17124MP1947PLC000410
Website: www.grasim.com | Email: grasim.secretarial@adityabirla.com | Tel.: +91 7365-246766

BIRLA CELLULOSE
opos
BIRLA PIVOT
UltraTech CEMENT
ADITYA BIRLA CAPITAL

liva
Raysil
LINEN CLUB
WALLCARE
epotex

ADITYA BIRLA GROUP COMPANY



Hinduja Housing Finance Limited

हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय : 167-169, दुसरा मजला, लिटिल मांडा, संपदेपठ,बेन्गळूर - ६०००१५
इमेल आयडी : auction@hindujahousingfinance.com

हाडा कार्यालय- माणिकपल्ले गॅलॅरिया बिल्डिंग, पहिला मजला, एम.ई. मंगला बाग, सेनापती वाटाघाटी रोड चेकराड, पुणे महाराष्ट्र- ४११०१६.

आधिकृत अधिकारी सर्वोच्च क्रमांक: श्री. रुपेशिंधा उपाध्ये- 9823244498, श्री. निखिल नारायण- 9420484964, श्री. रितेश पावले- 9011585221, पुणे महापौर- 982333

सुरक्षितता व्याज (सरफेसी कायदा) नियम, २००२ अंतर्गत खाजगी वाटाघाटीच्या माध्यमातून लिलाव-ई-विक्रीसाठी जाहीर सूचना

याद्वारे कर्जदार व सह-कर्जदार आणि सर्व लेनोदार सुरक्षित करण्यात येत आहे हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लि. या प्राधिकृत अधिकार्यांनी कर्जदारकडून पुणे असल्याच्या धबाबीकडच्या वसुलीसाठी सिसयुएरिटायडस/एंड सिन्ड्रेटस/एअर फायनॅन्सिअल अरेरंज अंड एनफोर्समेंट ऑफ सिसयुएरिटायडस एंड सिन्ड्रेट अरेरंज, २००२ अंतर्गत कायदा नमुने अनामत पत्रेचो पत्रेचो ताबो घेतल्यात आम्ही आणायाने याद्वारे सुरक्षित करत आहोत की आणपण सर्व सिसयुएरिटायडस/एंड सिन्ड्रेट अरेरंज १५ दिवसांचे आत आणपण प्राप्त केल्यांच्या कायद्याची सर्वाधिक करार आणि इतर देवताजिनामिनी अटी अ शर्तीनास संपूर्ण धबाबीकडीं कर्जदार करवा. १५ दिवस लोकांसाठी आणायाने पुढील सूचना देण्यात येणार नाही आणि खाली नमुने अनामत पत्रेचो खात्री वाटाघाटीच्या माध्यमातून विक्री करण्यात येईल. आणी नमुने अर्चात मालमत्तेचो आत किंवा आउत अशा सर्व वेदीनाम व भावी बोव्यासयस "जशी आहे जेथे आहे", "जशी आहे जे काही आहे" आणि "तेथे जे काही आहे" तत्वावर विक्री करण्यात येईल. तशील खालीलप्रमाणे आहे:-

कर्जदार / सह-कर्जदार / हमीदार	अर्चात मालमत्तेचे वर्णन / सुरक्षित संपत्ती
<p>(कर्ज खाते क्र. MH/PM/KTR/A000000036</p> <p>१. श्री. सुरजसिंग भगसावरावत खुशहाला (कर्जदार)</p> <p>२. प्रियंका सुरजसिंग खुशहाला (सह-कर्जदार)</p>	<p>अर्चात मालमत्तेचे वर्णन : ०७, तळ मजल्यावर राहण स्थित, एरिया क्षेत्रफळ सुमारे ६८० चौ. फूट (५३.३५ चौ. मी.) विस्कळ "कुंवर प्रोडेंसिटी फ्लॅट -१", नाचोबी बिल्डिंग, सकासुरी मजल्यावर स्थित " बांगका जमिन अमेरिकी सर्वे नं. ५४, हिरसा नं. १८ एरिया क्षेत्रफळ सुमारे ०७व २८.५ अर यांपैकी जमिन एरिया क्षेत्रफळ ०० फूट ८१ अर अ. भोजी /पाव-आवल्या बुक येथे स्थित, ता-हवेली, जि- पुणे महानगर पालिका पुणे या हद्दित मालमत्तेच्या वतुनिर्या: पुणे सोसायटी रोड आजीजी डी. विंग, पियरम कॉलेज रोड, उत्तरर भीम विंग, दिशम नेम रोड.</p>
<p>१. खाजगी मालमत्तेच्या माध्यमातून विक्री "जशी आहे जेथे आहे", "जशी आहे जे काही आहे" आणि "तेथे जे काही आहे" तत्वावर करण्यात येईल.मालमत्तेवर प्रसूचित असणाऱ्या कोट्यावली दायित्वाच्या एवढ्याएवढ्या (हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) जबाबदार करणे. २. खरेदीदाराच्या विक्री रकमेच्या १०% पद्धत्या करणे मरणा एवढ्याएवढ्या दर मासमत्तेच्या खरेदीच्या प्रस्ताव स्वीकारण्यात आल्याच्या दिनांकाच्या पुढील दिनांकाच्या रकमेच्या लाला आणि उर्वरित १०% रकमेच्या मरणा त्यानंतर १५ दिवसांचे आत काढायला तालीन. ३. रोलर कलम (२) अंतर्गत आस्थाक असल्यानुरूप उर्वरित १०% पद्धत्या करणे मरणा मरणा केल्यास दिनांकाच्या १०% पुढील रकमेम जात करण्यात येईल. ४. एवढ्याएवढ्या कर खरेदी अर्चात स्वीकारण्यात न आल्यास अजूनमती १०% रकमेम कोट्यावली याजिगीस प्राप्त करण्यात येईल. ५. मासमत्तेची किंवा एवढ्याएवढ्या ताबा जात किंवा एवढ्याएवढ्या ताबा जात नाही असे कोणत्याही विरिधता घडत नाही. ६. वतनिर्या मरणाच्या दिनांकाच्या पुढील दिनांकाच्या रकमेच्या लाला आणि उर्वरित १०% पद्धत्या करणे मरणा मरणा केल्यास दिनांकाच्या १०% पुढील रकमेम जात करण्यात येईल. ७. मालमत्तेच्या खरेदीची सर्वाधिक वेदीनाम करणे, नोणीरी स्थित, आणि इतर वृक्ष, कप, रत्न, वा मरणा कर्जदारांनी खरेदीदारांनी असेल. ८. विक्री ही सरफेसी आणि/किंवा/मालमत्तेची तत्त्वुच्या अनुषंगाने करण्यात येईल. ९. वर नमुने असल्यामुळे नमुने अर्चात मालमत्तेची विक्री ही आणपण येथे नमुने अर्चात मालमत्तेच्या माध्यमातून करण्यात येईल. १०. कोणत्याही कर व देता खरेदीसाठी कोणत्याही प्रस्ताव फेदलाय्याची अधिकार एवढ्याएवढ्या राखून देतात. ११. एवढी अर्चा अर्चा प्रस्ताव असल्यास एवढ्याएवढ्या दर सोयीचे प्रस्ताव स्वीकारण्यात येईल. अधिक तपशीलासाठी कृपया प्राधिकृत अधिकार्याची वर नमुने कर्जदाराच्या पत्रावर संपर्क साधा.</p>	<p>रु. १०,००,००,०००/- (संपणे दहा लाख फेदलाय)</p>

दिनांक: पुणे, प्राधिकृत अधिकार्याची स्वाक्षरी, तारीख: ०९.०८.२०२५

The image shows the Cummins India Limited logo, which consists of a large, stylized 'C' with the word 'Cummins' written in a sans-serif font across it. To the right of the logo, the company name 'Cummins India Limited' is written in a large, bold, sans-serif font. Below the company name, the registered office address is provided: 'Regd. Office : Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India (CIN: L29112PN1962PLC012276)'. The telephone number '(020) 67067000' and fax number '(020) 67067015' are listed, followed by the website 'www.cumminsindia.com' and the email address 'cil.investors@cummins.com'.

भारतीय स्टेट बँक, गृह कर्ज केंद्र, ऑथ, पुणे, ऑफीस नं. ८०१ आणि ८०२, आठवा मजला, वेस्ट अहेन्यू, सर्व्हे नं. २, हिस्सा नं. २ बी, ३ ए आणि ३ बी, पीएमआरडीए ऑफीस समोर, ब्रेमन चौकाजवळ, ऑथ, पुणे ०५. फोन +९१ २० २४७९०८०८/८४८, ई-मेल racp5.pune@sbi.co.in.

मागणी नोटीस

(सिव्कुरिटी इंस्ट्रेट (एनफोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ३(१) सह सिक्कुरिटीआइजेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्कुरिटी इंस्ट्रेट अँवर्ट २००२) (सरफेसी कायदा) च्या कलम १३(२) अन्वये)

ज्याअर्थी, खाली सही करणार अधिकृत अधिकारी, **भारतीय स्टेट बँक** यांनी सिक्कुरिटीआइजेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्कुरिटी इंस्ट्रेट अँवर्ट २००२ व सिक्कुरिटी इंस्ट्रेट (एनफोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ३ सह कलम १३(२) नुसार प्राप्त अधिकारित, सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये खाली नमूद संबंधित कर्जदार यांना खाली नमूद तारखेस **मागणी नोटीस** पाठवून सदर नोटीस तारखेपासून ६० दिवसांचे आत खाली नमूद केलेल्या अपवादानुसार भरणा करण्याची सूचना केली होती. वर उल्लेखलेल्या नोटीस, न सिक्कारल्याने/ न पोहोचल्याने पोस्ट खात्याकडून परत आल्या आहेत. या नोटीशींच्या प्रती खाली सही करणार यांचेकडे उपलब्ध असून संबंधित कर्जदार यांनी त्यांना इच्छा असल्यास कोट्याधी कामकाजाच्या दिवशी नेहमीच्या कार्यालयात वेळेत, संबंधित अधिकाऱ्याकडून घ्यावात.

तरीही, संबंधित कर्जदार यांना नोटीस देण्यात येते की, त्यांनी **भारतीय स्टेट बँक** यांस ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांचे आत पुढील नोटीशीत दाखवलेली रक्कम अधिक करारातील दरांनुसार होणारे व्याज, त्यापुढील भरणा करावयाच्या तारखेपर्यंतचे व्याज यांचा भरणा करावा. कर्जदाराने घेतलेल्या कर्जापेठी सदर करार व कागदपत्रांनुसार तारण म्हणून खालील मालमत्ता **भारतीय स्टेट बँकेकडे** गहाण आहेत.

कर्जदार यांचे नाव व पत्ता/ मुळ शाखा/ कर्ज खाते क्र./एनपीए दिनांक	मागणी नोटीस तारीख	गहाण मालमत्तेचा तपशिल	धकबाकी रक्कम रु.
श्री. सचिन आत्माराम कुंभार, फ्लॅट नं. डी-२०३, विंग डी फेज २, प्रोजेक्ट नाव: आपल घर, गट नं. १८१ व १८३, गाव डिग्रजवाडी तालुका शिरूर, जिल्हा पुणे. (गृह) शाखा - हिंणगे खुर्द शाखा, पुणे खाते क्र. एसबीआय एच एल मॅक्सरेमन ओडी (ऑवर्टो १३) मॅक्सरेमन सुरक्षा एनपीए दिनांक : ३०.०७.२०२५	३०.०७.२०२५	गाव डिग्रजवाडी तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथील गट नं. १८१ व १८३, आपल घर नावाच्या प्रकल्पापाधील फेज २, विंग डी मधील फ्लॅट नं डी-२०३, कावर्ट क्षेत्र ४३.१० चौ. मी. आणि २ चौ. मी. स्कूटर पार्कींग,	दि. ३०.०७.२०२५ रोजी रु. ८०४९१२/- (रुपये आठ लाख चार हजार एकशे व्यावणी फक्त) उपात १) गृहकर्ज खाते क्रमांक ३३४२४००३४६ मुद्दल रु. ७८४९११/- (रुपये सात लाख चौऱ्यांशी हजार नऊशे एक्याणणी) अधिक नावे न टाकलेले व्याज रु. १३,६१३/- (रुपये तेरा हजार एकाशे तेरा फक्त) तसेच पुढील व्याज आणि अनुषंगिक खर्च, शुल्क इ.आणि, २) सुरक्षा खाते क्रमांक ३३४३१४४०१५ मुद्दल रु. १९२०११/- (रुपये एकोण्णी हजार दोनशे एक फक्त) अधिक नावे न टाकलेले व्याज रु. १६२/- (रुपये एकशे बासफक्त) तसेच पुढील व्याज आणि अनुषंगिक खर्च, शुल्क इ.

जर संबंधित कर्जदार यांना मागणी केल्यानुसार भरणा करू शकले नाही तर **भारतीय स्टेट बँक** सदर कायद्यातील कलम १३(४) आणि त्याचे नियम यामधील तरतूदीनुसार वरील मालमत्तांमधून वसूलीची प्रक्रिया सुरू करेल. अशा प्रक्रियेमुळे होणारे परिणाम या नुकसान यास कर्जदार हेच जबाबदार असतील.

मिळकतीवरील बोजा कर्जफेड करून घेण्यासाठी उपलब्ध वेळेबाबत कर्जदारांचे ध्यान सदर कायद्याच्या कलम १३ उपकलम ८ कडे आकर्षित करण्यात येते.

सदर सरफेसी कायद्याने कर्जदार यांना भारतीय स्टेट बँकेच्या लेडी समंतीतीवरील सदर मालमत्तेसोबत कोणताही व्यवहार करण्यास उद्ग. दिक्की, भाडेपट्टी अथवा अन्य व्यवहार करण्यास प्रतिबंध आहे. सदर सरफेसी कायद्यातील तरतूदींचे उल्लंघन कर्जदार यांनी करणे हा गुन्हा समजून त्यांना जबाबदार धरण्यात येईल. व सरफेसी कायद्यातील तरतूदीनुसार ते दंड व शिक्षा यास पात्र असतील.

दिनांक : ०९.०८.२०२५

दिकाण : पुणे

(मजकूरत संदिधत्ता असल्यास इंग्रजी मजकूरत ग्राह्य मानावा)

मुख्य व्यवस्थापक अधिकृत अधिकारी,

भारतीय स्टेट बँक, गृह कर्ज केंद्र, ऑथ, पुणे



सारस्वत बँक
सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.

अंचलीय कार्यालय, ८/३ कर्वे रोड, पुणे ०४

वसुली विभाग, ४३३/बी/२, माधव अपार्टमेंट, दुसरा मजला, जुनी जिल्हा परिषद इमारती जवळ,
पुणे ०१. दूरध्वनी क्र.: (०२०) २६०६२६६७, २६०६११५४, २६०६११८४, २६०६११८५

मागणी नोटीस

सिक्त्युरिटी इंटरस्ट (एम्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ३(१) सह सिक्त्युरिटीयझेशन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एम्फोर्समेंट ऑफ सिक्त्युरिटी इंटरस्ट अँवट २००२ अन्वये मागणी नोटीस.

ज्याअर्थी खाली सही करणार, अधिकृत अधिकारी, **सारस्वत को ऑप. बँक लि.** यांनी सिक्त्युरिटीयझेशन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एम्फोर्समेंट ऑफ सिक्त्युरिटी इंटरस्ट कायदा २००२ च्या कलम १३(१२) आणि सिक्त्युरिटी इंटरस्ट (एम्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारात सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये कर्जदार/गहाणखत लिहून देणार / जामीनदार यांना **मागणी नोटीस** पाठवून नोटीसीत नमूद केलेली दिवे रक्कम नोटीसीपासून ६० दिवसांचे आत भरणे करण्याची सूचना केली होती. तथापि, बँकेकडे असलेल्या पत्त्यावर पाठविलेली सदर मागणी नोटीस सर्व संबंधितांना लागू झालेली नाही. सदर मागणी नोटीस बँकेकडे असलेल्या पत्त्यावर पाठवून संबंधित कर्जदार/गहाणखत लिहून देणार / जामीनदार यांना पाठविलेली नसल्याने सदर **मागणी नोटीस** सदर सिक्त्युरिटी इंटरस्ट (एम्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ३(१) मधील तत्सुदीनुसार सर्व संबंधितांचे माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.

कृपया सूचित व्हावे की आपण खाली नमूद केलेली मिळकत बँकेला गहाण देवून ऋण सुविधा उपभोगल्या आहेत.

कर्जदार/गहाणखतदार / जामिनदार यांचे नाव	कर्ज खाते क्र. आणि शाखा	नोटीस रक्कम (रक्कम रु.) आणि व्याज दर	मागणी नोटीस दिनांक	एनपीए दिनांक
<p>१. श्री. ठकरेले प्रदीपकुमार भाऊलाल (मुख्य कर्जदार/गहाणखत लिहून देणार) राहणार: झीन इस्टेट, बी विंग, फ्लॅट नं. बी ६०८, रोहकल रोड, चाकण खेड, पुणे ४१०५०१. राहणार: फ्लॅट क्र.१०४, पहिला मजला, कीजनुडस्त, स. नं. १५४, हिस्सा नं.२, देवकर वस्ती, भुमकर चौक, वाकड, ता. मुळशी, पुणे ४११०५७. कायलयाचा पत्ता: मे. एस. आर. पी. फॅब्रिकेशन, न्यू ड्रीमलॅंड समोर, नाशिक हायवे, सारस्वत बँकेशेजारी, चाकण शाख, खेड, पुणे ४१०५०१</p> <p>२. सौ. ठकरेले शीतल प्रदीपकुमार (जामीनदार आणि गहाणखत लिहून देणारी) १) राहणार: झीन इस्टेट, बी विंग, फ्लॅट नं. बी ६०८, रोहकल रोड, चाकण खेड, पुणे ४१०५०१. राहणार: फ्लॅट क्र.१०४, पहिला मजला, कीजनुडस्त, स. नं. १५४, हिस्सा नं.२, देवकर वस्ती, भुमकर चौक, वाकड, ता. मुळशी, पुणे ४११०५७. कायलयाचा पत्ता: मे. एस. आर. पी. फॅब्रिकेशन, न्यू ड्रीमलॅंड समोर, नाशिक हायवे, सारस्वत बँकेशेजारी, चाकण शाख, खेड, पुणे ४१०५०१</p>	<p>Housing Loan</p> <p>खाते क्र. ०३७००१०००१७६२६</p> <p>व्याजदार १० % दराने आणि दंडात्मक व्याज २ % दराने</p> <p>टिळको रोड शाखा</p>	<p>दि. १०.०७.२०२५ रोजी रु. ५८,१०,३३७/- (रु. अठ्ठावण लाख नव्वद हजार तीनशे सदतीस फक्त) अधिक दि.१०.०७.२०२५ पासून कराताली दरानुसार होणारे पुढील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क इ.</p>	<p>१५.०६.२०२५</p>	<p>०८.११.२०१९</p>

तारण गहाण/नजरगहाण मुळकीत: जिल्हा निबंधक, पुणे जिल्हा, उपनिबंधक ता. हवेली, आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीतील स. नं. १५४ हिस्सा नं.२ स. नं. १५४ हिस्सा नं.३, मौजे काडड ता. मुळशी, जि. पुणे येथील कीजनुड या प्रकल्पातील इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्र.१०४ क्षेत्र ६७५ चौ. फू. म्हणजे ६२.७४ चौ. मि. चटई क्षेत्र अधिक त्याला लागून असलेला १६.३० चौ. मि. क्षेत्रफळाचा टेरेस आणि सछत्र वाहन पार्किंग. यासी चतु:सीमा: पूर्वेस श्री. अशोक कलाटे यांची मिळकत, दक्षिणेस रानवडे यांची स. नं.१५४/४ मधील मिळकत, पश्चिमेस ३० मिटर रुंदीचा रस्ता आणि उत्तरेस श्री. भाऊसाहेब आणि गणपत देवकर यांची स. नं.१५२/४ मधील जमीन व सामायिक सुविधांमधील अविभक्त हिस्सा आणि सदर प्रकल्प इमारती खालील श्री. ठकरेले प्रदीपकुमार भाऊलाला आणि श्रीमती ठकराले शीतल प्रदीपकुमार यांचा जमिनीचा हक्क, मालकी आणि हितसंबंध. इ.

वरील तक्त्यात नमूद केलेले **खाते अर्जनाक** झालेले आहे. आपण बँकेला लिहून दिलेल्या दस्तावेजानुसार आपण सदर मिळकतीवर बँकेचा तारणावर कर्ज देणारी वित्तसंस्था म्हणून बोजा निर्माण केला आहे. बँक आपणास कळवू इच्छिते की सिक्त्युरिटीयझेशन अँड रिक्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एम्फोर्समेंट ऑफ सिक्त्युरिटी इंटरस्ट कायदा २००२ च्या कलम १३, उपकलम १३ अन्वये आपण ही नोटीस मिळाल्यापासून सदर वर नमूद केलेल्या तारण मिळकतीबाबत बँकेच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय कोणताही व्यवहार, उदा. विक्री, लीज किंवा अन्य प्रकारात नोटीस पत्राचा हितसंबंध नसत असणे शक्य नाही. वरील परिस्थितीमुळे बँक सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये ही जाहीर नोटीस प्रसिध्द करीत असून तुम्हाला सदर कर्ज रक्कम या नोटीसवरील प्रसिध्दीपासून ६० दिवसांचे आत संपूर्ण दिवे रकमेचा भरणे करण्याची मागणी आणि सूचना करीत आहे. तसे न केल्यास बँक सदर मिळकतीची जप्ती करणे, विक्री करणे किंवा सदर कायद्याच्या कलम १३(४) मधील तत्सुदींचा वापर करण कार्यवाही करणे भाग पडेल. कृपया नमूद घ्यावी की सदर सरफेसी कायद्याच्या कलम १३, उपकलम ८ आपण जर बँकेला देणे लागत असलेली संपूर्ण रक्कम व्यावारील व्याज, खर्च आकार इ. लिलावाच्या निश्चित केलेल्या तारखेपूर्वी भरली तर तारण मिळकतीची बँक विक्री करणार नाही आणि त्यानंतर बँक सदर तारण मिळकतीची विक्री करण्यासाठी कोणतीही पावले उचलणार नाही.

दिनांक : ०९.०८.२०२५
स्थळ : पुणे

अधिकृत अधिकारी
सारस्वत को-ऑप बँक लि.

(मजकूरत संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)

PDCC